

>>

Wing-D-3011, 3rd Floor, Akshar Business Park, Plot No. 03, Sector - 25, Vashi, Navi Mumbai - 400 703, India

T: 4074 6666 / 4074 6600 **E**: mumbai@shreejitransport.com

20th January, 2024

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai – 400001

Scrip Code: 540738

<u>Sub:</u> Newspaper Advertisement with respect to Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended 31st December, 2023.

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulations 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of the newspaper advertisements published today i.e. on 20th January, 2024 in Business Standard and Mumbai Lakshadeep regarding Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended 31st December, 2023.

These newspaper advertisements are also being uploaded on the Company's website www.shreejitranslogistics.com.

Kindly take the same on records.

Thanking you.

Yours faithfully,

For Shreeji Translogistics Limited

Himani Dave

Company Secretary & Compliance Officer





PAN No. : AAECS3602B SAC Code : 996511 CIN No. : L63010MH1994PLC077890



✓ YES BANK YES BANK LIMITED

Regd. Office: Yes Bank House, Western Express Highway, Santacruz (E), Mumbai 400055

Branch: 19th Floor, C Wing, Empire Tower, Reliable Tech Park, Cloud City Campus, Plot No. 31, Thane-Belapur Road, Airoli, Navi Mumbai-400708

Possession Notice for Immovable Property

Whereas, The undersigned being the authorised officer of YES Bank Limited ("Bank") under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("**Act**") and in exercise of the powers conferred under section 13(12) of the Act read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, had issued a below mentioned demand notices to respective borrowers calling upon them to repay the below mentioned amount mentioned in the espective notice within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower / security providers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/ security providers and to the public in general that the undersigned has taken **Physical Possession** of the properties described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules

The Borrower / security providers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties mentioned below and any dealings with the said property will be subject to the charge of the Bank for below mention amount. together with all the other amounts outstanding including the costs, charges, expenses and interest thereto.

This is to bring to your attention that under Sec.13(8) of SARFAESI Act, where the amount of dues of the secured creditor togethe with all costs, charges and expenses incurred by secured creditor is tendered to the secured creditor at any time before the date of publication of notice for the public auction/tender/private treaty, the secured asset shall not be sold or transferred and no further steps shall be taken for transfer or sale of that secured asset.

	<u>Details of the Demand Notice/ Borrowers/Mortgaged Property</u>						
Sr.	Loan Account	Name of Borrower and Co-borrowers,	Description of mortgaged property	Total claim amount as per	Date of Notice U/s.13(2)	Court Name	Order Passed
No.	P. No	Guarantors, Mortgagor/ Security Provider	(full address as per 13(2) notice	13(2) notice		Court Name	Date
1	AFH00 680079 2447	Nilesh D. Raut, Tejasvi Nilesh Raut, Subhash D. Raut	Flat No 204, 2nd Floor, A Wing, Shree Siddhivinayak Apt, Bolinj Naka, Virar West, Dist Palghar - 401303	I KS	09-03-2023 17-01-2024	District Magistrate Palghar	Sec 14 Order Passed in case No. 1140/2023 on 10-Oct-2023
2	AFH00 680079 3247	Sandeep S. Takke, Sonal S. Takke, Santosh S. Takke	Flat No 104, 1st Floor, B Wing, Shree Siddhivinayak Apt, Bolinj Naka, Virar West, Dist Palghar - 401303		20-04-2023 17-01-2024	District Magistrate Palghar	Sec 14 Order Passed in Case No. 1023/2023 on 21-Sep-2023

SMFG

Place : Mumba

Date: 20-01-2024

SMFG India Home Finance Company Ltd.

(Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd.) Grinashakti Corporate Off.: 503 & 504, 5th Floor, G-Block, Insipre BKC, BKC Main Road, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051 Regd. Off.: Megh Towers, 3rd Floor, Old No. 307, New No. 165, Poonamallee High Road Maduravoyal, Chennai - 600 095 **DEMAND NOTICE**

Sd/- Authorized Officer

YES Bank Limited

UNDER THE PROVISIONS OF THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 ("the Act") AND THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT RULES, 2002 ("the Rules")

The undersigned being the Authorized Officer of SMFG India Home Finance Company Ltd. (Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd.) (hereinafter referred to as SMHFC) under the Act and in exercise of the powers conferred under Section 13 (12) of the Act read with Rule 3 issued Demand Notice(s) under Section 13(2) of the Act, calling upon the followin porrower(s) to repay the amount mentioned in respective notice(s) within 60 days from the date of receipt of the said notice. The undersigned reasonably believes that borrower(s) is/are avoiding the service of the Demand Notice(s), therefore the service of notice is being effected by affixation and publication as per Rules. The contents of Demand Notice(s) are extracted herein below

S	Loan Account No. & Name of the Borrower /	Date of Demand Notice
No	co-Borrowers Property Holders as the case may be	U/s. 13 (2) & Total O/s.
	LAN: 613039211198732	
l	1. Beppin Sankathaprasad Kanojiya (Borrower)	Dated : 08.01.2024
l	2. Radhika Beppin Kanojiya (Co-Borrower)	Rs. 11,30,784/- (Rupees Eleven Lakhs
1	Add.: Dharma Niwas, Kanchan Power Laundry, Thane Belapur Road, Near	Thirty Thousand Seven Hundred and
l	Smashan Bhumi, Suryanagar, Vitawa, Thane, Kalwa, Thane - 400605. Also At: Flat	Eighty Four Only) as on 08.01.2024
l	No. 001, Ground Floor, Building No. 26, I Wing, Neelkanth Complex, S. No. 22, Hissa	NPA Date: 05.01.2024
L	No. 6, Kalher, Bhiwandi - 421302.	
In.	position Of Conversed Assets / Mostages Duamouts, All that Dramines Bearing El	lat No. 001 Adm. Area About 00 Ct Ca

escription Of Secured Assets / Mortgage Property: All that Premises Bearing Flat No. 001, Adm. Area About 22.61 So mtrs. Carpet Area On Ground Floor, 'l' – Wing, Building No. 26. In The Building Known As "Neelkanth Complex" Situate At Kalhe

Taluka, Bhiwandi Dist. Thane - 421302.					
LAN: 606439211071452 1. Sandeep Ananda Shetty (Borrower) 2. Rakhi Sandeep Shetty (Co Borrower)	Dated: 08.01.2024 Rs. 26,14,690.26 (Rupees Twenty Six Lakhs Fourteen Thousand Six Hundred Ninety and Twenty Six Paise				
Add.: Flat No.105, First Floor, B Wing, Jasmine Co-Operative Housing Society Ltd, Village Asadegoan, Nr. Rajmudra Restaurants, Dombivli (East), Thane - 421201.	Only) as on 08.01.2024 NPA Date : 05.01.2024				

Description Of Secured Assets / Mortgage Property: Flat No. 105, On 1st Floor, 'B' Wing Admeasuring 580 Sq.ft. Built - Up The Building Known As "Jasmine Apartment" Situated At Asade Golavali, Dombivli (East), Taluka Kalyan, Dist. Thane - 421201. The borrower(s) are hereby advised to comply with the Demand Notice(s) and to pay the demand amount mentione therein and here in above within 60 days from the date of this publication together with applicable interest, additional nterest, bounce charges, cost and expenses till the date of realization of payment The borrower(s) may note that SMHFC is a secured creditor and the loan facility availed by the Borrower(s) is a secured debt against the immovable property properties being the secured asset(s) mortgaged by the borrower(s). In the event borrower(s) are failed to discharge their abilities in full within the stipulated time, SMHFC shall be entitled to exercise all the rights under section 13(4) of the Ac to take possession of the secured assets(s) including but not limited to transfer the same by way of sale or by invoking any other remedy available under the Act and the Rules thereunder and realize payment. **SMHFC** is also empowered to ATTACH AND/OR SEAL the secured assets(s) before enforcing the right to sale or transfer. Subsequent to the Sale of the secured assets(s), SMHFC also has a right to initiate separate legal proceedings to recover the balance dues, in case the value of the mortgaged properties is insufficient to cover the dues payable to the SMHFC. This remedy is in addition and ndependent of all the other remedies available to SMHFC under any other law.

The attention of the borrower(s) is invited to Section 13(8) of the Act, in respect of time available, to redeem the secure assets and further to Section 13(13) of the Act, whereby the borrower(s) are restrained/prohibited from disposing of o dealing with the secured asset(s) or transferring by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business) any of the secured asset(s), without prior written consent of SMHFC and non-compliance with the above is an ffence punishable under Section 29 of the said Act. The copy of the Demand Notice is available with the undersigned and the orrower(s) may, if they so desire, can collect the same from the undersigned on any working day during normal office hour

Place: Mumbai, Maharashtra

Authorized Officer, SMFG INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED

HERO HOUSING FINANCE LIMITED

Contact Address: Office No. B-305, BSEL Tech Park, Plot No. 39/5 & 39/5A, Sector 30A, Opposite Vashi Railway Station, Vashi, Navi Mumbai, Maharashtra-400703.

Regd. Office: 09, Community Centre, Basant Lok, Vasant Vihar, New Delhi - 110057, Ph: D11 49267000, Toll Free No: 1800 122 8800, Email: customer.care@herohfl.com Website: www.herohousingfinance.com | CIN: U65192DL2016PLC30148

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY) (As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002)

hereas, the undersigned being the Authorized Officer of the Hero Housing Finance Limite der the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securi Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 or the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notices as mentioned below calling upon the Borrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of the said notice.

The borrower, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, in particular and the public, in general, that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said

The borrower, in particular, and the public in general, are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Hero Housing Finance Limited, for an amount referred to below along with interest thereon and penal interest, charges, costs etc. from date

The borrower's attention is invited to provisions of sub- section (8) of Section 13 of the Act, in

respect of time available, to redeem the secured assets							
Loan Account No.	Name of Obligor(s) /Legal Heir(s)/ Legal Representative(s)	Date of Demand Notice/ Amount as per Demand Notice	Date of Possession (Constructive /Physical)				
HHFMUMHOU 20000010161 & HHFMUMIPL 20000010301	Bal Kishan S Kanojiya, Gudiya Balkishun Kanojiya	19/09/2022, Rs. 13,38,153/- as on date 14/09/2022	18/01/2024 (Physical)				
B 1 1 10 14 14 11 B 11 E 11 11 000 11 1 000 11 1							

Description of Secured Assets/Immovable Properties:- Flat No. 206 Admeasuring 337,24 Sq. Ft. Rera Carpet Including The Area Of Additional Amenities/features By Way Of Flower Bed, Niches, Dry Balcony Chajia Area On The 2nd Floor, In The D- Wing, Of The Building No. 3, Known As "addre Homes", Constructed On The Na Land Bearing Gut No. 150 Admeasuring 18970 Sq. Meters, Lyng, Being And Situated At Village Padaghe, Taluka Palghar & District Thane, Maharashtra-401404, Plot Bounded by: North: Open Plot, East: Open Plot, South: Open Plot West: Padghe Road DATE :- 20-01-2024, FOR HERO HOUSING FINANCE LIMITED



Approval under Regulation: 86 of CERC (Conduct of Business) Regulations, 1999 and CERC (Terms and Conditions of Tariff) Regulations, 2019 for determination of Transmission Tariff from DOCO to 31.03.2024 for Asset 1- Reconductoring of 400kV Kolhapur (PG) Kolhapur (MSETCL) TL - Ckt 1 along with upgradation of 400kV bays at Kolhapur (MSETCL) substation and **Asset 2-** Reconductoring of 400kV Kolhapur (PG) – Kolhapur (MSETCL) TL -Ckt 2 along with upgradation of 400kV bays at Kolhapur (MSETCL) substation unde "Transmission system strengthening beyond Kolhapur for export of power from Solar & Wind energy zones in Southern Region - Re-conductoring of Kolhapur (PG)

2. The beneficiaries of the above-mentioned Transmission system are (a) Madhya Pradesh Power Management Company Ltd, Jabalpur (b) Electricity Department, Administration of Daman & Diu, Daman, (c) Gujarat Urja Vikas Nigam Ltd., Vadodara, (d) Electricity Department, Government of Goa, Panaji, (e) Maharashtra State Electricity Distribution Company Ltd. Mumbai. (f) Madhya Pradesh Audyogik Kendra Vikas Nigam (Indore) Ltd. Indore, (g) Chhattisgarh State Power Distribution Co. Ltd, Raipur(h) DNH Power Distribution Corporation Limited, Silvassa

Tariff details:

SCOD of the Project: 28.02.2023

FR Approved cost for Project: ₹12928.00 Lakhs

Estimated completion cost: ₹8655.36Lakhs nission tariff for 2019-24 Tariff Block

d its location V Kolhapur (PG) –	COD 09.03.2023	2022-23	2023-24
/ Kolhapur (PG) –	U0 U3 2U23	07.45	
- Ckt 1 along with lys at Kolhapur	09.03.2023	37.45	654.46
(MSETCL) substations 2 Reconductoring of 400kV Kolhapur (PG) – Kolhapur (MSETCL) TL - Ckt 2 along with upgradation of 400kV bays at Kolhapur (MSETCL) substations		-	355.29
sets		37.45	1009.75
֡	ys at Kolhapur V Kolhapur (PG) – - Ckt 2 along with nys at Kolhapur	ys at Kolhapur (PG) – 01.09.2023 - Ckt 2 along with the tys at Kolhapur sisets	v Kolhapur (PG) — 01.09.2023 — Ckt 2 along with tys at Kolhapur

website at www.powergrid.in

. The suggestions and objections, if any, on the proposals for determination of tariff containe in the application be filed by any person, including the beneficiary before the Secretary Central Electricity Regulatory Commission, 3rd and 4th Floor, Chanderlok Building Janpath, New Delhi -110 001 (or other address where the office of the Commission i situated), with a copy to the applicant at the address of its corporate office within 30 days of publication of this notice.

Place : GURUGRAM Date: 11.01.2024

GM (Commercial **POWER GRID CORPORATION OF INDIA LIMITED**

(A Government of India Enterprise)

Registered Office: B-9, Qutab Institutional Area, Katwaria Sarai, New Delhi-110 016. Corporate Office: "Saudamini", Plot No.2, Sector-29, Gurugram-122001, (Haryana)
Tel.: 0124-2571700-719 www.powergrid.in CIN: L40101DL1989GOI038121

A MAHARATNA PSU

MORARKA FINANCE LIMITED CIN: L67120MH1985PLC035632

Registered Office: 511, Maker Chambers V. 221, Nariman Point, Mumbai - 400021 Tel:+91 022 22832468 | Fax no.:+91 022 22047288 : investors@morarkafinance.in | website: www.morarkafinance.in

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31st DECEMBER, 2023

					(₹ In Lakhs)
Sr No.	Particulars	Quarter ended 31/12/2023	Nine Months ended 31/12/2023	ended 31/12/2022	Year ended 31/03/2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations (Gross)	74.89	677.71	45.02	585.83
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax,				
	Exceptional and /or Extraordinary items)	62.30	643.43	34.33	547.32
3	Net Profit/(Loss) for the period before Tax				
	(after Exceptional and /or Extraordinary items)	62.30	643.43	34.33	547.32
4	Net Profit/(Loss) for the period after Tax				
	(after Exceptional and /or Extraordinary items)	37.34	578.76	20.99	468.05
5	Other Comprehensiv Income/(loss)				
	for the year (after tax)	(3,459.36)	337.20	1,776.89	(8,223.87)
6	Total Comprehensive Income for the period				
	(Comprising Profit/(Loss) for the period (after tax)				
	and other Comprehensive Income (after tax)	(3,422.02)	915.96	1,797.88	(7,755.82)
7	Paid up Equity Share Capital (face value ₹ 10/-)	450.21	450.21	450.21	450.21
8	Reserve (Excluding Revaluation Reserve) as shown				
	in the Audited Balance Sheet of the Previous Year				18,546.75
9	Earnings Per Share (face value of ₹ 10/- each)				
	(before and after extraordinary items)-				
	1. Basic (₹)	0.83	12.86	0.47	10.40
	2. Diluted (₹)	0.83	12.86	0.47	10.40

Note: The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter and nine months ended 31 December, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said results are available on the websites of RSE (www.bseindia.com) as well on the company's website (www.morarkafinance.in)

Gautam Morarka DIN: 00002078 Date: 19th January 2024 Chairma

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority, U/s 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963.

Mhada Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051. Date: - 18/01/2024

No.DDR-3/Mum./ Deemed Conveyance/Notice/212/2024 Date: - 18/01/2
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats
(Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice Application No. 162 of 2023

Charandhoor Co-Op.Housing Society Ltd. Having their registered office at Plot No.223, Sher E Punjab Society, Village Mogra, Andheri (East), Mumbai - 400 093. ...Applicant. Versus 1. Mr. P.S. Bindra Proprietor of Bindra Construction Having his office at, 3 Dhanalakshmi Chs Ltd. Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai- 400 093 2. Mrs. Saran Kaur Sawhney (Since Deceased) Through its legal heirs Mrs. Manjeet Kaur Sawhney House No.3303, Sector 32D,Chandigadh-160030 **3. Sher e Punjab Chs Ltd.**, having their registered office at Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400 ...Opponents, and those, whose interest have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submi any say shall he presumed that nobody has any objection to this regard and further actior will be taken accordingly.

Claimed Area

Unilateral deemed Conveyance of said plot area viz. Plot bearing No.223, admeasuring about 513 sq.yds, i.e.430 Sq.mtrs or thereabout being part of land bearing Survey No.29 to 38 and 43, having C.T.S. No.368/68 Mumbai City and Mumbai Suburban, in favour of the Applicant.

The hearing is fixed on 01/02/2024 at 3.00 p.m.

Description of the Property, :-



(Rajendra Veer) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

Place: Navi Mumbai

Date: 18th January, 2024

Sd/-

PUBLIC NOTICE Larsen & Toubro Limited

Registered Address: L&T House, Ballad Estate, Mumbai - 400 001, Maharashtra. Notice is hereby given that the certificate(s) for the mentioned securities of the Company have been

lost/misplaced and the holder(s) of the said securities have applied to the company Any person who has claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate share

ı	oor amouto(o) manoutrar ano	or anotato (b) manotatra anot manotaton								
I	Name of the Holder	Folio No.	No. of Securities	Distinctive Nos.	Certificate Nos.					
I	Sudha Umesh Khanna	U57485	133	146867563 to 146867695	301893					
I	Ramesh Chandra Khanna	05/465	266	584584613 to 584584878	410435					
ı		Total	200							

Name of holders/ Applicant

1 Sudha Ilmesh Khanna Place: Mumbai Date:18.01.2024 2. Ramesh Chandra Khanna

Shreeji

SHREEJI TRANSLOGISTICS LIMITED CIN: L63010MH1994PLC077890

Registered Office: D-3011, Akshar Business Park, Plot No. 003, Sector 25, Vashi,

Navi Mumbai - 400703. | **Phone**: (022) 40746666/ 40746600 Website: www.shreejitranslogistics.com | Email: cs@shreejitransport.com

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2023

Sr. No	Particulars	Quarter ended 31st December 2023 (Unaudited)	Nine months ended 31st December 2023 (Unaudited)	Quarter ended 31st December 2022 (Unaudited)
1.	Total Income from Operations	6594.33	19186.67	5214.11
2.	Net Profit / (Loss) for the period before Tax and Exceptional items	660.71	1799.61	360.50
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax, after Exceptional items	660.71	1799.61	360.50
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax and Exceptional items	511.33	1405.47	269.29
5.	Total Comprehensive Income	513.12	1399.09	275.03
6.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		3207.28	
7.	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 2/each w.e.f. 15/02/2023) #2	1048.25	1048.25	1048.25
8.	Basic & Diluted Earnings Per Share (of Rs. 2/each w.e.f. 15/02/2023) #2	0.99	2.69	0.52

1.The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on 18th January, 2024. The Statutory Auditors of the Company have conducted "Limited Review" of the above Consolidated Unaudited Financial Results for the quarter an nine months ended 31st December, 2023.

Pursuant to approval of the members received on 6th January, 2023, the Company has sub-divided its Equity Shares of face value Rs. 10/- each in to Equity Shares of face value of Rs. 2/- each w.e.f. 15th February, 2023. The basic and diluted EPS for the prior periods of the financial results have been restated considering the face value of Rs. 2/- each in accordance with Ind AS 33 - "Earnings per Share".

The above is an extract of the detailed Consolidated Unaudited Financial Results for the quarter and nin months ended 31st December, 2023 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full set of Consolidated and Standalone Unaudited Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2023 are available on th Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.shreeiitranslogistics.com).

	mornation of standard of stadards of marriagn toodite of the soft	party are do ar	(I	NR in Lakhs)
Sr. No	Particulars	Quarter ended 31st December 2023 (Unaudited)	Nine months ended 31st December 2023 (Unaudited)	ended 31st December 2022
1.	Revenue from operations	6544.21	19062.95	4843.09
2.	Profit before tax	675.92	1809.57	312.88
3.	Profit for the period	525.16	1417.26	233.67

For Shreeji Translogistics Limite Rajnikant C. Shah

Wholetime Director, DIN: 00269109



Nath Bio-Genes (India) Limited

Regd. Off: Nath House, Nath Road, Aurangabad 431005, Maharashtra CIN: L01110MH1993PLC072842

STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED RESULTS FOR THE **QUARTER AND 9 MONTHS ENDED 31/12/2023**

		Rs in Lac				Rs in Lacs	
Sr.	Particular		Quarter En	ded	Nine Mon	ths ended	Year Ended
No.		31-12-2023 Unaudited	30-09-2023 Unaudited	31-12-2022 Unaudited	31-12-2023 Unaudited	31-12-2022 Unaudited	31-03-2023 Audited
1	Total Income from Operations	3173.76	2256.77	2529.74	28958.69	25637.62	30136.37
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	488.55	432.35	494.12	4515.37	4278.80	4573.16
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	208.54	194.85	204.42	3733.11	3449.65	3616.43
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	381.95	160.32	134.88	3851.48	3357.45	3501.14
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	382.51	160.86	134.88	3851.48	3357.45	3503.20
6	Equity Share Capital	1900.40	1900.40	1900.40	1900.40	1900.40	1900.40
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	58893.03	58508.20	55653.99	58893.03	55653.99	55416.93
8	Earnings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic: 2. Diluted:	2.02 2.02	0.85 0.85				

Place: Chhatrapati Sambhajinagar

1. . The financial Results were reviewed by the audit committee and were thereafter approved by the Board of Director at its meeting held on

2. The above is an extract of the detailed format of Consoldiated Unaudited financial results for the quarter and nine Months ended as on 31st December 2023 filed with Stock Exchange under Regulations 33 of the SEBI (Listing Regulations), 2015. The full format of the Financial Results for the quarter and nine months ended as on 31st December 2023 are available on the National Stock Exchange of India Limited and

> On behalf of Board of Directors Managing Director

> > Rs in Lacs

Satish Kagliwal

Managing Director

Nath Bio-Genes (India) Limited Regd. Off: Nath House, Nath Road, Aurangabad 431005, Maharashtra CIN: L01110MH1993PLC072842

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER AND 9 MONTHS ENDED 31/12/2023

www.nathbiogenes.com

						Year Ended
0.	31-12-2023 Unaudited	30-09-2023 Unaudited	31-12-2022 Unaudited	31-12-2023 Unaudited	31-12-2022 Unaudited	31-03-2023 Audited
Total Income from Operations	3173.76	2256.77	2529.74	28958.69	25637.62	30129.15
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	502.33	475.40	494.12	4562.30	4278.80	4587.84
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	222.32	237.90	204.42	3780.04	3449.65	3631.80
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	395.73	203.37	134.88	3896.91	3357.45	3516.51
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	396.29	160.82	134.88	3898.41	3357.45	3518.57
Equity Share Capital	1900.40	1900.40	1900.40	1900.40	1900.40	1900.40
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	58953.36	58556.09	55653.99	58953.36	55653.99	55435.02
Earnings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic: 2. Diluted:	2.09 2.09	0.85 0.85	0.71 0.71	20.51 20.51	17.67 17.67	18.51 18.51
	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic:	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)) Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audied Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic:	Total Income from Operations 31-12-2023 Unaudited Unaudited Unaudited 2256.77 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 502.33 475.40 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 222.32 237.90 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 395.73 203.37 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) and Other Comprehensive Income (after tax) 1900.40 1900.40 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic: 2.09 0.85	Total Income from Operations 31-12-2023 Unaudited 2256.77 2529.74 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) and Other Comprehensive Income (after tax)) Equity Share Capital 1900.40 1900.40 1900.40 1900.40 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic: 2.09 0.85 0.71	31-12-2023 30-09-2023 31-12-2022 20-09 20-09-203 31-12-2023 20-09-203 20-0	31-12-2023 30-09-2023 31-12-2022 31-12-2023 31-12-2022 31-

1. The financial Results were reviewed by the audit committee and were thereafter approved by the Board of Director at its meeting held on 18th January 2024.

2. The above is an extract of the detailed format of Consoldiated Unaudited financial results for the quarter and nine Months ended as on 31st December2023 filed with Stock Exchange under Regulations 33 of the SEBI (Listing Regulations), 2015. The full format of the Financia Results for the quarter and nine months ended as on 31st December 2023 are available on the National Stock Exchange of India Limited and BSE Limited and also on the Company's Website (www.nathbiogenes.com)

Place: Chhatrapati Sambhajinagar

सिंडिकेट Syndicate

Asset Recovery Management Branch केनरा बैंक Canara Bank 🕰 1259, Renuka Complex, 1st Floor, J M Road, Deccan Gymkhana

Pune - 411 004, Email: cb5208@canarabank.com Phone: +91 20 25511034 /9798032011

Sale Notice

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provison to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the

below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the Physical possession of which has been taken by the Authorized Officer of Asset Recovery Management Branch Canara Bank, 1st Floor, 1259, Renuka Complex, J M Road, Deccan Gymkhana, Pune - 411004, will be sold on "As is where is". "As is what is" and "Whatever there is" basis on 12/02/2024 for recovery of of Rs.18,66,01,597.31 (Rs. Eighteen Crores Sixty Six Lakhs One Thousand Five Hundred Ninety Seven and Paise Thirty One only) as on 31.12.2023 plus further interest and charges due to the ARM Branch, Pune of Canara Bank from M/s. Akar Kala & Krida Mandal, (Borrower) at Plot No. 90/1, Gat No 90, off Malegaon - Chalisgaon Road, At Mauje Dahiwal, Taluka Malegaon, Dist. Nashik - 423105. and Mr. Chandrakant Nimba Wagh (Chairman), Mr. Baliram Bhimrao Wagh (Secretary) and Mr. Gokul Ramchandra Baviskar (Trustee) of M/s. Akar Kala & Krida Mandal.

Details of full description of the property, Reserve Price, EMD date of deposit of EMD are as follows:

Location & Details of the Property	Reserve Price	EMD & Last Date to Deposit EMD	
College land & building along with furniture and fixtures situated on Plot No. 90/1, off Gat No. 90, off Malegaon - Chalisgaon Road, Mouje Dahiwal, Tal. Malegaon, Dist. Nashik - 423105. Area of land - 8100.00 sq. mtr and building - 3269 sq.mtr Boundaries: East: Road, West: Gat No. 89, South: Gat No. 8, North: Remaining part of Gat No. 90	Rs. 1,74,62,000/- (Rupees One Crore Ninety Lakhs Only)	Rs. 17,46,200/- (Rupees Seventeen Lakhs Forty Six Thousand Two Hundred Only) 09/02/2024 till 03.00 PM	Not Known

For detailed terms and conditions of the sale please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Chief Manager, ARM branch, 1259, Deccan Gymkhana, Renuka Complex, 1st Floor, Jangli Maharaj Road, Pune - 411004. Phone No. 020-25511034 & Mob 9798032011 during office hours on any working day.

Date: 19/01/2024 Authorized Officer, Place: Pune Canara Bank



Place: Chhatrapati Sambhajinagai

Date: 17/01/2024

Techindia Nirman Limited

Regd. Off: Nath House, Nath Road, Aurangabad 431005, Maharashtra CIN: L45200MH1980PLC023364

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED RESULTS FOR THE **QUARTER AND 9 MONTHS ENDED 31/12/2023**

	Particular	Rs in Lacs					
Sr.		Quarter Ended			Six Months Ended		Year Ended
No.		31-12-2023 Unaudited	30-09-2023 Unaudited	31-12-2022 Unaudited	31-12-2023 Unaudited	31-12-2022 Unaudited	31-03-2023 Audited
1	Total Income from Operations	00.0	00.0	00.0	00.0	00.0	00.06
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(5.95)	(8.84)	(274.61)	(25.93)	(297.17)	(35.09)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(5.97)	(8.84)	(274.61)	(25.95)	(297.17)	(35.09)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(5.97)	(8.84)	(274.61)	(25.95)	(297.17)	(35.09)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(5.97)	(8.84)	(274.61)	(25.95)	(297.17)	(31.31)
6	Equity Share Capital	1432.63	1432.63	1432.63	1432.63	1432.63	1432.63
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	(243.86)	(237.89)	(450.74)	(243.86)	(450.74)	(217.91)
8	Earnings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic: 2. Diluted:	(0.04) (0.04)	(0.06) (0.06)	(1.92) (1.92)	(0.18) (0.18)	(2.06) (2.06)	(0.22) (0.22)

The financial Results were reviewed by the audit committee and were thereafter approved by the Board of Director at its meeting held on 17th January 2024.

2. The above is an extract of the detailed format of Standlone Unaudited financial results for the quarter and nine Months ended as on 31st December 2023 filed with Stock Exchange under Regulations 33 of the SEBI (Listing Regulations), 2015. The full format of the Financial Results for the quarter and nine months ended as on 31st December 2023 are available on the National Stock Exchange of India Limited and BSE Limited and also on the Company's Website (www.techindianirman.com)

On behalf of Board of Directors

Satish Kagliwal

मुंबई लक्षदीप 🔇

PUBLIC NOTICE To Whom It May Concern, TAKE NOTICE that my client Mr. Vijay S. Patil is the lawfu possessor of the property bearing Flat No 1005, 10th Floor, Interface Heights, C.T.S No. 1406-A/10, Off Link Road, Malad (South Mumbai, Maharashtra 400064, India, hereb informs the general public at large that the owner of the aforesaid property, Ms. Larissa Fernandes is involved in certain pending onetary transactions with my client.

Be further informed that as a consequence of these pending monetary transactions the said owner has willingly and voluntarily entrusted my client with the possession an care of the aforesaid property. My client ha peen given full authority and responsibility o manage and oversee the property un all outstanding transactions are duly settled etween them. Lawful notice is hereby given that my client shall take legal actio against any individual or party attemptin o trespass, encroach, or unlawfully interfer with my client's possession of the propert Any attempts at forcible entry or disturbance of peaceful possession will be strictly prosecuted in accordance with the relevan provisions of law provisions of law.

provisions of law. Furthermore, any party intending to enter into any agreement or transaction with the aforementioned owner concerning the said property must take cognizance of this notice. Kindly be aware that any such agreements or transactions will not be acknowledged by my client and will be subject to challenge given my client's current possession and the rights and responsibilities thereby vested upon him.

All parties are hereby advised to exercis caution and are requested to acknowledge this notice and govern themselves accordingly. Any disregard of this public notice shall be at the risk of the concerned party, and they shall have no claim against my client regarding actions in enforcing my rights over the said expect. over the said property. This notice is issued in the interest of the

public and to prevent any fraudulent activities concerning this property. Adv. Resham I. Sahni For SAHNI LEGAL AID HOUSE Office: 36A, Prabhat Center, Sector 1A CBD Belapur, Navi Mumbai 400614 Mobile No: 8767770044

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील चिंदु एल. कारवा हे गाळा क्र.२०४ बी सरासरी क्षेत्रफल ६७६.५ चौ.फु. सुपर बिल्टअप क्षेत्र, बी विं, २रा मजला, वैभव इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि., गाव तुंगवा येथील जमीन किंवा मैदानाचे सर्व भाग व खंड यावर असलेले, मुंबई उपनगर जिल्हा नोंदणी उपजिल्हा वांद्रे, क्षेत्रफळ ६७९५ चौ.यार्डस् तत्सम ५६८०.६२ चौ.मी. किंवा सरासरी आणि सर्व्हे क्र.१९, हिस्सा क्र.२ येथील जागेचे आता संयुक्त मालक आहेत. दिनांक ०६.०१.२०१० रोजीचे विक्री करारनामा (अभिहस्तांतरण पत्र) (नोंदणी दिनांक २०.०१.२०१०) द्वारे सदर **मे. क्रुझर कन्ट्रोल** त्यांचे भागीदार **१) श्री. सुधीर यशवंत सावं**त व २) श्रीमती स्नेहा सुधीर सावंत हस्तांतरकर्ता यांनी सदर गाळा क्र.२०४बी हे श्री. प्रफुल व्ही. शाह व चिंदु एल. कारया हस्तांतरीती यांच्याकडे विक्री केला होता.

श्री. प्रफुल व्ही. शाह यांचे ०७.०५.२०२ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात नेहल कारीया (मुलगी) व सेजल कारीया (मुलगी) हे कायदेशीर वारसदार आहेत. सद सेजल कारीया यांचे ३०.०६.२०२१ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात **आयुष झवेरी** (मुलगा) व **आयुषी झवेरी** (मुलगी) हे कायदेशीर वारसदार आहेत. सदर गाळा क्र.२०४बी मध्ये सदर चिंदु एल. कारया यांचे ५०% मालकीत्व आहे आणि उर्वरित ५०% अधिकार, हक्क व हित हे **स्वर्गीय श्री. प्रफुल** व्ही. शाह आणि स्वर्गीय सेजल कारीया यांचे कायदेशीर वारसदार अर्थात **नेहल कारीय** (२५%), आयुष झवेरी (१२.५%) आयुषी झवेरी (१२.५%) यांच्या दरम्या विभागण्यात येतील. परंतु वारसाप्रमाणपत्रासाठी अर्ज केलेला नाही आणि कोणत्याही न्यायालयाद्वारे कोणतेही वारसा प्रमाणपत्र आलेले नाही

जर कोणा व्यक्तीस चिंदु. एल. कारया, नेहल कारीया, आयुष झवेरी व आयुषी झवेरी यांच्या व्यतिरिक्त सदर गाळा क्र. २०४**बी** किंवा भागाबाबत दावा किंवा अधिकार असल्यार त्यांनी त्यांचा दावा योग्य दस्तावेजी पुराव्यांसह नेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशन तारखेपास कळवावेत. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत, असे समजले जाईल आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत.

असोशिएट डी ज्युरिसकरिता, मालक ॲड. मक्ता सोहोनी. चिंदु एल. कारया यांचे वकील उच्च

न्यायालय व नोरगी पत्ताः कार्यालय क्र.२०८, चावला कॉम्प्लेक्स सेक्टर १५, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-

४००६१४. दिनांक: २०.०१.२०२४ **PUBLIC NOTICE**

My client, SMT. VAISHALI VASUDEO POTDAR intend to sale Flat No.18, 3rd Floor, OM SHIVDARSHAN CHSL, Station Road, Kallwar Thane 400605, My client's Husband VASUDEO KRISHNARAO POTDAR was owner of the above said flat along with my client. VASUDEO KRISHNARAO POTDAR died intestate on 19.08.2005. Thus my client (1) SMT. VAISHALI VASUDEO POTDAR (Wife) and (2) MRS, VANDANA RAVI PUROHI (Married Daughter) and (3) MR. VINAYAK VASUDEO POTDAR (Son) are only legal heirs of Late VASUDEO KRISHNARAO POTDAR. Apart from these legal heirs, if any person has any

Apart from these legal heirs, if any person has any Jaim, over the right, title, share and/or interest in the aforesaid flat then he/she should contact me within 14 days from the date of issue of this notice for a deline blind the second of the second in the second of the secon If no claims/objections are received regarding the share of the deceased in the aforesaid flat within prescribed period then it will be deemed that there are no other legal heirs of Late VASUDEC KRISHNARAO POTDAR except the above persons. Sd/-Date: 20/01/2024 (Adv. Shital Kadam Chavan)

Add.: B-101, Shri Sai Samarth CHS., Kharigaon, Azad Chowk, Kalwa, Thane-400605

TENDER NOTICE

Tenders are invited for the (I) Strengthening & Waterproofing of terraces at various levels, (II) Repairs & Painting works of selected external walls, at ST. PIUS X COLLEGE., Station Road, Goregaon (E), Mumbai - 63 from the reputed contractors having similar experience of works, need apply.

Tenders will be available betweer 20/01/2024 to 27/01/2024 from the office of the PMC (during office hrs. 10 am to 5 pm). Submission of tender on 27/01/2024 in the office of the PMC by 6pm.

Cost of tender Rs. 4,000/- cash Non-refundable. EMD Rs. 50,000/by DD /Pay Order must.

Trustees reserves right to accept/reject any or all tenders ir full or in parts without assigning any reasons thereof.

David Cardoz (ARCHITECT), Kiran Bhavsar (Consulting Structural Engr), Rathod Harish K. (PMC) B/ 108, Raj Sunderam, Shiv Vallabh Rd., Ashokvan, Dahisar (E), Mumbai-68. Tel office: 85913 37521

जाहीर सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे की, स्वर्गीय श्रीमती स्वाती सुहास पवार (मृत्यु दिनांक १०.०४.२०२३) या चारकोप(१) सुखशांती को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी **लिमिटेड**च्या सदस्या आणि खाली नमुद केलेल्या मालमत्तेच्या मालक होत्या, त्यांच्य पश्चात (१) त्यांचे पती श्री. सुहास श्रीधर पवार, (२) त्यांची अविवाहीत मुलगी कुमारी सायली सुहास पवार, (३) त्यांची अविवाहीत मुलगी कुमारी समिधा सुहास पवार ह कायदेशीर वारसदार आहेत.

माझे अशील **श्री. सुहास श्रीधर पवार** यांच्य वतीने खालील स्वाक्षरीकर्ता वकील याव्दारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी_/ आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठचर्थ अर्श नगदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह **११५** सनरेज शॉपिंग सेन्टर, २रा मजला, अपनी बाझारजवळ, चारकोप मेन मार्केट, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ येथे मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. त म्हाडा/सोसायटी/संबंधित प्राधिकरण हे त्यांच्या अधिकाराने सदर मयत सदस्याचे मालमत्ता शेअर्स व हित हे <mark>श्री. सुहास श्रीधर पवा</mark> यांच्या नावे मुक्त करतील. तद्नंतर प्राप्त कोणताही दावा स्थगित किंवा त्याग केले आहे असे समजले जाईल आणि हस्तांतर पुर्ण केले जाईल.

अनुसुचा

खोली क्र.११, चारकोप(१) सुखशांती को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.१५२, आरएसी १५, सेक्टर क्र.१, चारकोप कादिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७, क्षेत्रफळ सुमारे २५ चौ.मी., गाव कांदिवली, तालुका-बोरिवली, जिल्हा मुंबई उपनगर.

सही / वकील एस.एस. पवार (वकील व नोटरी) ठिकाण: मुंबई दिनांक: २०.०१.२०२४

Shreeji

श्रीजी ट्रान्सलॉजिस्टीक्स लिमिटेड सीआयएन: एल६३०१०एमएच१९९४पीएलसी०७७८९० नवी मंबई-४००७०३. दरध्वनी:(०२२) ४०७४६६६६/४०७४६६००. ई–मेलःcs@shreejitransport.com | वेबसाईट:www.shreejitranslogistics.com

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित

्र एकत्रित वित्तीय निष्ट	फर्षाचा अहवा	ल	
			(रु. लाखात)
	संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही	संपलेली तिमाही
तपशील	३१.१२.२३ अलेखापरिक्षित	३१.१२.२३ अलेखापरिक्षित	३१.१२.२२ अलेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण महसूल	६५९४.३३	१९१८६.६७	५२१४.११
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	६६०.७१	१७९९.६१	३६०.५०
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	६६०.७१	१७९९.६१	३६०.५०
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	५११.३३	१४०५.४७	२६९.२९
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	५१३.१२	१३९९.०९	२७५.०३
राखीव (पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार	-	३२०७.२८	_
भरणा केलेले समभाग भांडवल (१५.०२.२०२३ पासून			
दर्शनी मुल्य रु.२/- प्रती) ^{#र}	१०४८.२५	१०४८.२५	१०४८.२५
मूळ व सौमिकृत उत्पन्न प्रतिभाग (१५.०२.२०२३ पासून दर्शनी मुल्य रु.२/- प्रती) [#]	0.88	२.६९	0.42
_			

- वरील निकालांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन केले गेले आणि कंपनीच्या संचालक मंडळाने १८ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित सभेत मान्यता दिली. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील एकत्रित केलेल्या मर्यादित पुनरावलोकन आयोजित केले आहेत.
- ६ जानेवारी, २०२३ रोजी सदस्यांद्वारे मान्यतेनुसार कंपनीने १५ फेब्रुवारी, २०२३ पासून रु.१०/- प्रत्येकीच दर्शनी मुल्याचे त्यांचे समभाग रु.२/- प्रत्येकी दर्शनी मुल्याचे समभागांमध्ये उपविभाजीत केले आहेत. वित्तीय निष्कर्षाचे पुर्वकालावधीकरिता मुळ व सौमिकृत ईपीएस हे इंडएएस-३३ उत्पन्न प्रतीभागनुसार रु.२/- प्रत्येकी दर्शनी मुल्य विचारात घेऊन पुर्ननमुद केले आहेत.
- वरील सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेन्टस) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता तपशीलवार एकत्रित अलेखापिक्षित वित्तीय परिणामांचा एक उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकत्रित व एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निकालांचा संपूर्ण संच स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर (www.bseindia.com) आणि कंपनीच्या वेबसाइटवर (www.shreejitranslogistics.com) उपलब्ध
- कंपनीच्या एकमेव लेखापरिक्षित वित्तीय अहवालाची माहिती खालीलप्रमाणे आहे.

ठिकाण: नवी मुंबई

			्र (रु. लाखात)		
	संपलेली	संपलेली	संपलेली		
	तिमाही	नऊमाही	तिमाही		
तपशील	३१.१२.२३	३१.१२.२३	३१.१२.२२		
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित		
कार्यचलनातून महसूल	६५४४.२१	१९०६२.९५	४८४३.०९		
करपूर्व नफा	६७५.९२	१८०९.५७	३१२.८८		
करानंतर निव्वळ नफा	५२५.१६	१४१७.२६	२३३.६७		
	श्रीजी टान्सलॉजिस्टीक्स लिमिटेडकरिता				

सही / -रजनिकांत सी. शाह पुर्णवेळ संचालव डीआयएन:००२६९१०९

आम्ही, श्री. सुहास दत्तात्रय शेवाळे व श्रीमती विजया सुहास शेवाळे राहणार - बिल्डींग नं. १, फ्लॅट नं. १००४, नेबुला हाईटस्, कृष्णानगरीच्या मागे, खडकपाडा सर्कल जवळ, कल्याण (पश्चिम). आम्ही पावती क्र. ६३७५ दि. ०६.०५.२०१३ रोजी गावाचे नाव : नन्हे, जिल्हा : पुणे, दस्तऐवजाचा अनुक्रमांक : हवल १९-५९०२-२०१३, दस्तऐवजाचा प्रकार : खरेदीखत असून आमच्या दोघांच्या नावे नोंदणी क्र. ३९५, रजि. ३९M असून सदरची मूळ पावती क्र. ६३७५ ही खडकपाडा सर्कल परिसरात हरवल्याबाबत ऑनलाईन तक्रार क्र. १९३९९०६००७२४००००६, युआयडी क्र ७७७८२०१९५४६६ दिनांक १७/०१/२०२४ रोजी केली आहे. यास कोणाची हरकत असल्यास सदर सूचना प्रसिद्ध झाल्याचे दिनांकापासून १५ दिवसांच्या आत खडकपाडा पोलीस स्टेशन, कल्याण (प.) अथवा संबंधित पोलीस स्टेशन विभागाकडे तथा गावाचे नाव : नऱ्हे, जिल्हा : पुणे येथील संबंधित सोसायटी तथा आमच्याकडे त्यांचे हरकतीबाबत लेखी कळवावे. अन्यथा, त्यानंतर कोणाचीही हरकत नाही असे समजण्यात येईल याची कृपया संबंधितांनी या सुचनेद्वारे नोंद घ्यावी.

जाहीर निवेदन

सेंपर्क : suhas.shewale21@gmail.com, Mob. No. 9769559111.

जाहीर सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे की, माझे अशील भारत के. रमानी हे त्यांची पत्नी **कामिनी बी मानी** यांच्यासह **फ्लॅट क्र.आर/७०४.** ७व ग्जला, पंचशील गार्डन पी.क्यु.आर. कोहौसोलि. गेट क्र.१, ग्रेटर बँके समोर, महावीर नगर डहाणूकरवाडी, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ या जागेचे तसेच स्टील्ट कार पार्किंग जागा क्र.एसपी/६ चे मालक आणि अ.क्र.४९१ ते ४९५ असलेले रु.५०/- प्रत्येकीचे ५ पुर्णपणे भरणा केलेल्या शेअर्सकरिता भागप्रमाणपत्र क्र.९९ चे धारक होते. सदर **कामिनी बी. रमानी** यांचे ११.०२.२०२३ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात माझे अशील व दोन मुले **रोनक भारत रमानी व भषण भारत रमानी** हे सदर फ्लॅट तसेच स्टील्ट कार पार्किंग जागा आणि सोसायटीच्या भांडवलातील शेअम् व हित यामह मयताच्या मालमनेचे कायदेशीर वारसदार आहेत आणि माझे अशील हे सह-मालव आणि कायदेशीर विवाहीत पती असून त्यांना स्वर्गीय कामिनी भारत रमानी यांचे सदर फ्लॅट, स्टील्ट कार पार्किंग जागा क्र.एसपी/६ मधील ५०% शेअरमधील १/३रे शेअर रोनक भारत रमानी व भूषण भारत रमानी यांच्या नावे मुक्त करण्याची इच्छा आहे.

जर कोणासही सदर फ्लॅट क्र.आर/७०४ तसेच स्टील्ट कार पार्किंग जागा क्र.एसपी/६ तसेच सोसायटीच्या भांडवलातील शेअर्स व हित यावर मयत **कामिनी भारत रमानी** यांचे मार्फत कायदेशीर किंवा सामायिकपणे दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ता वकील श्री के आर पाण्डे भांडारकर भवन, कोर्ट लेन, बोरिवली (प.) **मुंबई-४०००९२** येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ (पंधरा) दिवसांत** कळवावे अन्यथा असे समजले जार्डल की असा कोणताई दावा नाही आणि असल्यास तो दावा त्याग केला आहे

दिनांक २० जानेवारी, २०२४

सही/ (ॲड. श्री. के.आर. पाण्डे)

जाहीर सूचना

नर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की, खोली क्र.बी-२३, चारकोप(१) मानस सरोव को–ऑप. हौसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.१३०, सेक्टर क्र.१, आर.एस.सी.क्र.१३, महापालिक आर/एस वॉर्ड, चारकोप, कांदिवली (पश्चिम) मुंबई–४०००६७ ही जागा जागतिक प्रकल्प . अंतर्गत एम.एच.ॲण्ड ए.डी. मंडळाद्वारे **श्री जब्बारसिंग एस. पुरोहित** यांना देण्यात आले

श्रीमती ललिता जुगलदास वाघेला यांनी सदर खोली दिनांक **१७.०४.२०१२** रोजी **एडीजे/बी**/ ६९६/२०१२ अंतर्गत मुद्रांक संकलक, बोरिवर्ल यांच्या कार्यालयात आवश्यक मुद्रांक शुल्क जमा करुन दिनांक **१२ जुलै, १९९०** रोजीच्या वैध करारनामा अंतर्गत खरेदी केली होती, परंतु सदर त्रारनामा नोंद करण्यात आलेले नाही. भाम्ही याद्वारे ज्या कोणासह संबंधित आहे ते किंव

गारिवारीक सदस्य किंवा वारसदार किंवा दावेदा गंच्याकडून सदर खोलीबाबत तृतीय पक्ष अधिकार हक्क, हित, दावा, आक्षेप असल्यास लेखी स्वरुपात भावश्यक दस्तावेजी पुराव्यांसह खाली नमुद केलेल्या त्त्यावर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ **दिवसांच्या** आत खालील स्वाक्षरीकर्त्याकर ऋळवावे. अन्यथा सदर खोली व सदर शेअर्स हे प्रशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय सर्व अधिभार किंव द्मियत्वापासून मुक्त आहेत असे घोषित केले जाईल आणि असे दावा त्याग, स्थगित केले आहेत असे प्रमजले जाईल.

च्या वतीने व करिता चारकोप(१) मानस सरोवर को.हौ.सो.लि. प्लॉट क्र.१३०, सेक्टर क्र.१, आर.एस.सी. क्र. १३, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ सही/- सचिव दिनांक: २०.०१.२०२४



कॅनरा बँक, कल्याण स्टेशन रोड शाखा (०२०९) पत्ता: शिवाजी चौक, दिवाडकर लोटस इमारत कल्याण

सिंडिकेट Syndicate

शाखा संदर्भ: कल्याण मुख्य (०२०९) दिनांक: १७ जानेवारी, २०२४

ज्याअर्थी खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा ५४/२०२२) (यापुढे सदर कायद म्हणून संदर्भ) अंतर्गत **कॅनरा बँके**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्त (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्य अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक **०१.११.२०२३** (०१ नोव्हेंबर, २०२३ रोजी) रोजी वितरीत केलेल्य **मागणी सूचने**नुसार कर्जदार **श्री. शैलेश जैन,** फ्लॅट क्र.४०२, ४था मजला, विशाल टॉवर, लव् लेन, सेठ मोतीशा लेन, माझगाव, मुंबई-४०००९० यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६। दिवसांच्या आत देय रक्कम **रू.१,८३,६२,७४५.८६ (रूपये एक कोटी त्र्याऐंशी लाख बास**ष्ट हजार सातशे पंचेचाळीस आणि पैसे शहाऐंशी फक्त) तसेच पुढील व्याज व इतर शुल्क जम करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेर येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ व ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या **ताबा १७ जानेवारी, २०२४** रोजी घेतलेला

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणतार्ह व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **कॅनरा बँक. कल्या**ण स्टेशन रोड, मुख्य शाखा यांच्याकडे देय रक्कम रू.१,८३,६२,७४५.८६ (रूप<mark>ये एक कोटी</mark> त्र्याऐंशी लाख बासष्ट हजार सातशे पंचेचाळीस आणि पैसे शहाऐंशी फक्त) तसेच त्यावरील व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क इत्यादी रक्कम जमा करावी.

फ्लॅट क्र.१०१, १ला मजला, ओशियन हाईटस्, क्षेत्रफळ ८०.०० चौ.मी. कार्पेट क्षेत्र (तसेच दोन कार पार्किंगसह) तत्सम ८६१.१२ चौ.फु., जमीन सर्व्हे क्र.१४, हिस्सा क्र.१, सीटीएस क्र.१२१७ गाव वर्सोवा, वाईल्ड वूड पार्क-२ जवळ, गुरुदास गार्डनजवळ, यारी रोड, वर्सोवा, ता. अंधेरी जि. मुंबई उपनगर, अंधेरी (पश्चिम), मुंबई–४०००६१, नोंदणीकृत उप–जिल्हा कल्याण, ठाणे येथील जागेचे सर्व भाग व खंड.

दिनांकः १७ जानेवारी, २०२४ ठिकाण: कल्याण

प्राधिकृत अधिकारी कॅनरा बँव

hathw@y bhawani

हॅथवे भवानी केबलटेल ॲण्ड डेटाकॉम लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालय :** पहिला मजला, बी-विंग, जयवंत अपार्टमेंट, एसबीआय बँकेच्या वर, ६३ तारदेव रोड, मुंबई - ४०००३४ दूरध्वनी: +९१ २२ २३५३५१०७; मो. +९१ ९१५२७२८६६३ सीआयएन: एल६५९१०एमएच१९८४पीएलसी०३४५१४

वेबसाईटः www.hathwaybhawani.com, ई-मेलः investors.bhawani@hathway.net सर्व शेअरहोल्डर्स, ग्राहक, बिझनेस असोसिएट्स, स्टेकहोल्डर्स आणि सर्व संबंधित व्यक्तींना आणि सदस्यांना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय मुंबई शहराच्या स्थानिक मर्यादेत ८०५/८०६, विंडसर, ८व्या मजल्यावर, सीएसटी रौंड, कलिना, सांताक्रूझ (पू), मुंबई-

४०० ०९८, महाराष्ट्र ते पहिला मजला, बी-विंग, जयवंत अपार्टमेंट, एसबीआय बँकेच्या वर, ६३, तारदेव रोड, मुंबई - ४००० ३४ महाराष्ट्र येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. कृपया याची नोंद घ्यावी. हॅथवे भवानी केबलटेल आणि डेटाकॉम लिमिटेडसाठी सही/-

१९ जानेवारी २०२४ ठिकाण: मुंबई

अजय सिंग कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी (एफसीएस-५१८९)

HDBservick एचडीबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड <mark>रोंदणीकृत कार्यालय:</mark> राधिका, २रा मजला, लॉ गार्डन रोड, नवरंगपूरा, अहमदाबाद, गुजरात–३८०००' क्षेत्रिय **कार्या.:** १ला मजला, विल्सन हाऊस, जुना नागरदास मार्ग, अंधेरी (पु.), मुंबई–४०००६९

सूचना मागे घेणे आणि ताबा परत करणे

ज्याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **एचडी**ब **फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड** (यापुढे एचडीबीएफएस म्हणून संदर्भीत) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम पहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत **कर्ज खाते क्र.११०८६०८** बाबत **दिनांक ०४.०६.२०२१** रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार **कर्जदार/सह**-कर्जदार आणि जामिनदार - ॲमसन्स बँक्वेटस् प्रायव्हेट लिमिटेड, स्मित दर्शः सोनी, मोनेश राजेंद्र सोनी, दीपा आनंद अंबार्डेकर, अक्षता मोनेश सोनी, अबोर्ल आनंद अंबार्डेकर यांना १३(२) सूचनेत नमुदप्रमाणे दिनांक ०१.०६.२०२१ रोजी एलओएस आयडी-१२९५३६७१ बाबत रक्कम रु.१६,९६,४३८.३९, एलओएस आयडी-११०८६०८१ बाबत रक्कम रु.२,४३,४५,३७२.२४ (रुपये दोन कोटी त्रेचाळीस लाख चेचाळीस हजार तिनशे बाहत्तर आणि पैसे चोवीस फक्त) आणि प्रासंगिक खर्च शल्क व खर्च ई. सह एकत्रित वास्तविक रक्कम मिळेपर्यंतच्या तारखेपर्यंत करारदराने पढील . याजासहीत जमा करण्यास सांगितले.

कर्जदार आणि वर नमुद यांनी उपरोक्त रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून सिक्युरीटायझेश ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या १३(४) अन्वये पुढील कारवाई अर्थात **सांकेतिक ताबा** दिनांव **०९.०९.२०२१** व **वास्तविक (वास्तविक)** दिनांक ०६.०२.२०२३ रोजी घेतला आहे. येथे सुचित करण्यात येत आहे की, काही तांत्रिक बार्बीमुळे **एचडीबीएफएस** हे सरफायर्स कायद्याच्या कलम १३(२) अन्वये वितरीत दिनांक **०४.०६.२०२१** रोजीचे सूचना आणि ०९.०९.२०२१ व ०६.०२.२०२३ रोजी घेतलेल्या (सांकेतिक ताबा व वास्तविक ताबा मागे घेत आहे. म्हणन **एचडीबीएफएस** यांच्याकडन सरफायसी कायद्याच्या कलम १३(४ अन्वये येथे पुर्ननमुद करण्यात येत आहे. तथापि सिक्युरीटायझेशन ॲक्ट अन्वये वसुर्ल प्रक्रियेनुसार दावा वसुलीची प्रक्रिया **एचडीबीएफएसकडू**न पुढेही सुरू ठेवली जाईल.

स्थावर मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.५०१, ७वा मजला, क्षेत्रफळ १२१५ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, शांती महल को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., सीटीएस क्र.१८८१/६, शांतीवन कॉम्प्लेक्स कॉलनी, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खं आणि चतुसिमा: उत्तरेस: रस्ता; दक्षिणेस: बंगला; पुर्वेस: याशिका अपार्टमेंट

चौकशीकरिता कृपया संपर्क विधी अधिकारी: **कुमारी तेजस्वीनी हर्षा, मोबा**. ९६१९७०९१०९, ई-मेल: lo1.wilsonhouse व्यवस्थापक: श्री. अजय मोरे: ९८२०५२१७२७. ठिकाण: मुंबई

सही/-, प्राधिकृत अधिकारी दिनांक: २०.०१.२०२४ एचडीबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडकरित

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

CORRIGENDUM

Please refer to the Public Notice that appeared in this newspaper on 17th January 2024 (Page In the Second Paragraph the Lost Report No. was incorrectly printed as 5171-2024. The

correct Lost Report No. is **5271-2024**. Aniket Nerurkar (Advocate) 24, Sai Estate, Amboli, Opp. IDBI Bank, Ceasar Road,

संपर्क साधावा. दि. २०/०१/२०२४ Andheri West, Mumbai - 400 058 श्री कनैयालाल एन रोहित

जाहीर नोटीस आम जनतेस कळविण्यात येते की

रूम नं. ११९४/६, बी. एम. सी.

कॉलोनी, मालवणी, मालाड (प.)

ही रूम श्री कनैयालाल एन रोहित

ह्यांच्या नावे करण्यास कोणाचा

आक्षेप असेल तर त्यांनी बी.एम.सी

पी. नॉर्थ कार्यालयात ७ दिवसात

YES BANK येस बँक लिमिटेड नांदणीकृत कार्यालयः येस बँक हाऊस, पश्चिम द्रुतगती महामार्ग, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००५५

शाखा: १९वा मजला, सी विंग, एम्पायर टॉवर, रिलायबल टेक पार्क, क्लोड सिटी कॅम्पस्, प्लॉट क्र.३१, ठाणे बेलापूर रोड, ऐरोळी, नवी मुंबई-४००७०८

स्थावर मालमत्तेकरिता ताबा सूचना

ज्याअर्थी. खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटम ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यीरटी इंटरेस्ट ॲक्ट. २००३ **(कायदा)** अंतर्गत **येस बँक लिमिटेड (बँक)** चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम प्तहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद केलेल्या तारखेला वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार यांना सदर सूचन प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत खाली नमुद केलेली रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार/प्रतिभृती पुरवठादार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/प्रतिभृती पुरवठादार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्या येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये ऱ्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **वास्तविक ताबा** खाली नमुद केलेल्या तारखेला घेतलेला आहे.

वेशेषतः कर्जदार/प्रतिभूती पुरवठादार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी बँकेकडे खाली नमुद केलेली रक्कम तसेच त्यावरील पुढील व्याज व खर्च मिळून एकत्रित रक्कम जमा करावी. कृपया नोंद असावी की, उपरोक्त कायद्याच्या कलम १३(८) अन्वये जर विक्री किंवा हस्तांतरणाकरिता निश्चित तारखेपुर्वी कोणत्याही वेळी आम्हाल आलेला सर्व खर्च व अधिभार तसेच शुल्क यासह एकत्रित रक्कम आमच्याकडे जमा केल्यास पुढे आमच्याकडून सदर प्रतिभूत मालमत्तेची विक्री अथवा स्तांतर केले जाणार नाही आणि प्रतिभूत मालमत्तेच्या विक्री किंवा हस्तांतरणाकरिता आमच्याकडून कोणतीही पुढील कारवाई केली जाणार नाही.

> आदेश मंजूर (१३(२) सूचनेनुसार संपुर्ण पत्ता) दावा रक्कम ताबा दिनांक म्लॅट क्र.२०४, २रा मजला, ए विंग, श्री १० ऑक्टो.,२०२३ रोर्ज १७.०१.२०२४ प्रकरण क्र.११४०/२०२३ सिद्धीविनायक अपार्ट., बोळींज नाका, २१,०७,२३६.५०

निलेश डी. राऊत, तेजस्वी निलेश राऊत 0792447 विरार पश्चिम, जि. पालघर-४०१३०३. सुभाष डी. राऊत पालघर मध्ये कलम १४ आदेश मंज् संदीप एस. टक्के फ्लॅट क्र.१०४, १ला मजला, बी विंग, श्री २१ सप्टे., २०२३ रोजी सोनल एस. टक्के सिद्धीविनायक अपार्ट., बोळींज नाका, 0793247 प्रकरण क्र.१०२३/२०२ विरार पश्चिम, जि. पालघर-४०१३०३. संतोष एस. टक्के पालघर मध्ये कलम १४ आदेश मंजू सही/- प्राधिकृत अधिकारी दिनांकः २०.०१.२०२४ ठिकाणः मुंबई येस बँक लिमिटेड

मास्टेक लिमिटेड Mastek *

Trust. Value. Velocity

सीआयएन:एल७४१४०जीजे१९८२पीएलसी००५२१५

नोंदणीकृत कार्यालयः ८०४/८०५, प्रेसिडेन्ट हाऊस, सी.एन. विद्यालयासमोर, अंबावाडी सर्कलजवळ,

अहमदाबाद-३८०००६. दूर.:+९१-७९-२६५६४३३७, ई-मेल: investor_grievances@mastek.com, वेबसाईट: www.mastek.com

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तृतीय तिमाहीकरिता अलेखापरिक्षीत

एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात)

				(wendin)
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
तपशील	३१.१२.२०२३ (संदर्भ टीप २)	३१.०९.२०२३ (संदर्भ टीप २)	३१.१२.२०२२ (संदर्भ टीप २)	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित
कार्यचलनातून महसूल	७८४२७	७६५५४	६५८६६	२५६३३९
वर्ष/कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	१०१७४	९४३७	९१९१	४०२०५
करपूर्व वर्ष/कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१०१७४	९०२६	९१९१	४२७३७
करानंतर वर्ष/कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	४७७७४	६५२९	६७१२	३ १०२७
वर्ष/कालावधीकरिता एकूग सर्वेकष उत्पन्न (वर्ष/कालावधीकरिता सर्वेकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वेकष उत्पन्न (करानंतर))	९३३१	६७५६	९७३३	३७६११
भरणा केलेले समभाग भांडवल	१५३३	१५३२	१५०४	१५२६
इतर समभाग	-	-	-	१६६८१५
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.५/- प्रत्येकी)				
१. मूळ (रु.)	२४.५७	२०.५२	२१.३४	९७.२३
२. सौमिकृत (रु.)	२४.२९	२०.२८	२०.९५	९५.५३
टीप:	प्राप्त पादिनी जालील	स्तमाणेः		(इ. लाखान)

(रु. लाखात संपलेली संपलेली संपलेली संपलेले तिमाही तिमाही तिमाही वर्ष 36 06 5053 तपशील 38.82.2023 38.82.2022 39.03.7073 लेखापरिक्षित (संदर्भ टीप २) (संदर्भ टीप २) (संदर्भ टीप २) _ कार्यचलनातून महसूल 3648 3008 38338 करपूर्व नफा १६५६५ २२०६ करानंतर निव्वळ नफा १६४३ ४५१४ 2906 १३२१४

मास्टेक लिमिटेड (धारण कंपनी/कंपनी) चे उपरोक्त एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले होते आणि १८ जानेवारी, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अहवालाचे मर्यादित पनर्विलोकन वैधानिक लेखापरिक्षकांनी केले. ३. ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्षा दरम्यान मास्टेकने इव्होल्युशनरी सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड (ईएसपीएल) आणि त्यांच्या उपकंपन्या

(एकत्रित ईव्होसिज म्हणून संदर्भ) यांच्या व्यवसायाचे नियंत्रण प्राप्त केले होते. ईएसपीएल (ईएसपीएलचे काही विशिष्ट कंपन्यातील गुंतवणूकीसह) चे व्यवसाय हाती घेतलेबाबत पक्षकार (मास्टेक ग्रुप व इव्होसिज ग्रुप) यांनी दिनांक ८ फेब्रुवारी, २०२० रोजी विलीनीकरण सहकार करारनाम (डीमीए) व भागधारकांचे करारनामा निष्पादित केले . दिनांक १४ सप्टेंबर, २०२१ रोजी सदर विलीनीकरण व्यवहार राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाद्वारे दिनांक १ फेब्रुवारी, २०२० (नियुक्त

तारीख) या प्रभावी तारखेसह एमईएसपीएलध्ये इन्होल्युशनरी सिस्टीम्स प्रायन्हेट लिमिटेड (ईएसपीएल किंवा डिमर्ज कंपनी) च्या विलीनीकरणाकरिता विलीनीकरण योजनेनुसार (योजना) मान्यता देण्यात आली होती. तद्नुसार मास्टेक लिमिटेडचे ४,२३५,२९४ समभाग (दर्शनी मुल्य रु.५ प्रती) १७ सप्टेंबर, २०२१ रोजी वितरीत करण्यात आले होते. १७ डिसेंबर, २०२१ रोजी संचालक मंडळाची सभा संपन्न झाली होती. ज्यामध्ये मंडळाने ५०,००० सीसीपीएसच्या (एमईएसपीएल) चे प्रथम

आवत्तीपैकी अर्थात एकण थकबाकी **सीसीपीएस**चे मान्य मल्यांकनाच्या आधारावर खरेटीस मान्यता देण्यात आली. तदनसार **एमईएसपीएल**च्य ५०,००० सीसीपीएसच्या प्रथम आवृत्तीचे सदर खरेदीकरिता १० फेब्रुवारी, २०२२ रोजी मास्टेक लिमिटेडचे २५४,७५५ समभाग (दर्शनी मृल्य रु.५ प्रती) वितरीत करण्यात आले. ११ डिसेंबर, २०२२ रोजी संचालक मंडळाची सभा संपन्न झाली होती, ज्यामध्ये मंडळाने एमईएसपीएलचे ५०,००० **सीसीपीएस**चे द्वितीय

आवृत्ती सेबी (भांडवल वितरण व निवारण आवश्यक) नियम २०१८ (सुधारितप्रमाणे) सह मान्य मुल्यांकनाच्या आधारावर ११ जानेवारी २०२३ रोजी कंपनीच्या भागधारकाद्वारे मंजूर प्रमाणे खरेदीस मान्यता देण्यात आली. तद्नुसार उपरोक्त बाय आऊटकरिता रकमेचा भाग म्हणू-१७ जानेवारी, २०२३ रोजी वितरीत मास्टेक लिमिटेडचे ३२०,७५२ समभाग (दर्शनी मुल्य रु.५ प्रती) वितरीत करण्यात आले. १३ डिसेंबर, २०२३ रोजी संचालक मंडळाची सभा संपन्न झाली होती, ज्यामध्ये मंडळाने सेबी (भांडवल वितरण व निवारण आवश्यक) नियम २०१८ (सुधारितप्रमाणे) सह मान्य मुल्यांकनाच्या आधारावर ११ जानेवारी, २०२३ रोजी कंपनीच्या भागधारकाद्वारे मंजूर प्रमाणे खरेदीस मान्यता

देण्यात जाली. तद्नुसार उपरोक्त बाय आऊटकरिता रकमेचा भाग म्हणून १७ जानेवारी, २०२३ रोजी वितरीत मास्टेक लिमिटेडचे ३२०,७५ समभाग (दर्शनी मुल्य रु.५ प्रती) वितरीत करण्यात आले. १३ डिसेंबर, २०२३ रोजी संचालक मंडळाची सभा संपन्न झाली होती. ज्यामध्ये मंडळाने सेबी (भांडवल आणि प्रकटीकरण आवश्यकता विनियम, २०१८ (सधारित केल्यानसार) च्या अनुषंगाने मान्य मल्यमापनांच्या आधारे एमईएसपीएलचे ५०,००० **सीसीपीएस**चे दितीय आवत्ती

खरेदी करण्यास मान्यता दिली. त्यानसार, एमईएसपीएलचे ५०,००० सीसीपीएसचे दितीय आवत्ती खरेदीसाठी, मास्टेक लिमिटेडचे १५९,९४२ समभाग (दर्शनी मुल्य रू.५ प्रती) स्टॉक एक्स्चेंजच्या मंजरीनंतर वितरीत करण्यात आले.

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता:

मास्टेक इंक., ची पूर्ण मालकीची फर्स्ट लेव्हल स्टेप-डाउन उपकंपनी, मास्टेक लिमिटेडची आहे, बीझॲनालिटीका एलएलसी (बीझॲनालिटीका युएसए) चे १००% इकिटी इंटरेस्ट घेण्यासाठी निश्चित करारावर स्वाक्षरी केली. बीझॲनालिटीका युएसए हे अमेरिका क्षेत्रामध्ये स्वतंत्र डेटा क्लाउड, विश्लेषण आणि आधुनिकीकरण भागीदार आहे. खरेदी विचारात युएसडी १६.७२ दशलक्ष (अंदाजे रु.१३,७१० लाख) चे आगाऊ पेमेंट समाविष्ट आहे आणि ३ वर्षांच्या कालावधीत युएसडी २४.० दशलक्ष (अंदाजे रु.१९,६८० लाख) पर्यंत कमाई करणे, आर्थिक लक्ष्य

पुढे, मास्टेक लिमिटेड यांनी बीझॲनालिटीका सोल्युशन्स एलएलपीच्या सर्व मालमत्ता आणि दायित्वांच्या घसरणीच्या खरेदीसाठी निश्चित करारावर स्वाक्षरी केली, जी ऑफ-शोअर सेवा प्रदाता आहे आणि मुख्यतः डेटा क्लाउड, विश्लेषण आणि आधुनिकीकरण संबंधित समर्थन/मनुष्यबद्ध सेवांमध्ये गुंतलेली आहे. व्यवसाय विक्री कराराच्या अटींनुसार प्रथागत समापन समायोजनांच्या अधीन, अंदाजे रु.१,०५० लाख (युएसडी १.२८ दशलक्ष समतुल्य) च्या मोबदल्यात खरेदी करावयाच्या सर्व मालमत्ता आणि दायित्वांसह घसरणीची खरेदी.

१ ऑगस्ट, २०२३ रोजी संपादन पूर्ण झाले. संपादनाच्या परिणामी, बीझॲनालिटीका एलएलसी ही मास्टेक लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी बनली आहे आणि आजच्या तारखेनुसार ग्रुपचे स्टेटमेंट तयार करण्याच्या उद्देशाने विचारात घेण्यात आली आहे. सर्व ओळखलेली मालमत्ता आणि दायित्वे वाजवी मूल्यावर संपादन तारखेला रेकॉर्ड केली जातात. पुढे, आकस्मिक विचारासाठी नियुक्त केलेल्या लाभ मूल्याची सध्या तरतूद केली आहे आणि कंपनीने एएस १०३ बिझनेस कॉम्बिनेशन अंतर्गत उपलब्ध सूट वापरण्याचा पर्याय वापरला आहे जो कंपनीला खरेदी किंमत वाटप पूर्ण करण्यासाठी संपादन तारखेपासून एक वर्षाचा कालावधी प्रदान करते.

कंपनीने २०१५-१६ या आर्थिक वर्षात द्विपक्षीय आगाऊ किंमत व्यवस्था ('बीएपीए-') दाखल केली होती, ज्या अंतर्गत कंपनीने बीएपीएनुसा अपेक्षित संभाव्य निकालाच्या आधारे तिच्या खात्याच्या वहीत तरतूद मान्य केली होती.संबंधित सक्षम कर अधिकाऱ्यांमध्ये कोणताही करार होऊ शकला नसल्यामुळे, ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीत हा अर्ज त्यांनी बंद केला आहे. व्यवस्थापनाने केलेल्या विश्लेषणाच्या आधारे, ३१ मार्च, २०२३ पर्यंतची अतिरिक्त कर तरतूद, रु.२,७५५ लाख इतकी आहे, यापुढे आवश्यक नसल्यामुळे, उपरोक्त तिमाहीत उलट

केले गेले आणि 'चालू कर' अंतर्गत पूर्वीच्या वर्षांशी संबंधित समायोजन समाविष्ट केले गेले. पुढे, आर्थिक वर्ष २०२२-२३ पासून प्रभावी आयकर कायदा, १९६१ च्या कलम ११५इ-- नुसार ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीत. व्यवस्थापनाने नवीन कर दर प्रणालीची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे.कलम ११५बीएए-- मधील तरतुर्दीनुसार, नवीन कर प्रणालीकडे जाणाऱ्या कंपनीवर कमी दराने कर आकारला जाईल आणि तिला किमान पर्यायी कर (एमएटी) भरण्याची आवश्यकता नाही आणि परिणामी, यापुढे एमएटी क्रेडिट्सचा दावा करणार नाही. त्यानुसार, ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीत स्थगित कर समायोजनांमध्ये प्रामुख्याने रू.२.८३९ लाख एवढी स्थगित कर संपत्ती (एमएटी क्रेडिटकडे) परत करणे आणि नवीन कर दराच्या आधारे इतर सुरुवातीच्या इफेर्ड टॅक्स बॅलन्सची पुनर्मापन समाविष्ट आहे. त्याच दृष्टीने, ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वर्षासाठी 'वर्तमान कर' अंतर्गत समाविष्ट केलेल्या पूर्वीच्या वर्षांशी

संबंधित समायोजन उच्च कर दराने (नवीन कर प्रणाली स्वीकारण्यापूर्वी) मान्यताप्राप्त तरतुदीचे समायोजन (रिव्हर्सल) देखील आवश्यक होते. कंपनीच्या संचालक मंडळाने १९ एप्रिल, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत रु.५/- प्रत्येकी दर्शनी मुल्यावर रु.७ प्रतीभाग (१४०%) अंतिम लाभांशाची शिफारस केली.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.mastek.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com, www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता मास्टेक लिमिटेड

सही/-अशांक देसाई

दिनांक: १८ जानेवारी, २०२४